entertainment network (India) limited

Corporate Office: 14th Floor, Trade World, D-Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400 013, India. Tel: 022 6753 6983.

14 November 2024

BSE Limited,	National Stock Exchange of India
Rotunda Building, P. J. Towers,	Limited, Exchange Plaza, Bandra Kurla
Dalal Street, Fort, Mumbai- 400001	Complex, Bandra (East), Mumbai – 400051

BSE Scrip Code: 532700/ Symbol: ENIL

Dear Sir/ Madam,

Please find attached herewith the copies of the financial results of the Company for the quarter and six months ended 30 September 2024, published in Newspapers (Financial Express and Loksatta).

Thanking you,

For Entertainment Network (India) Limited

Mehul Shah EVP - Compliance & Company Secretary(FCS no- F5839)





Entertainment Network (India) Limited

Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024

(₹in Lakhs)

		Standalo	ne					Consolidated					
3 Months ended 30.09.2024	3 Months ended 30.06.2024	3 Months ended 30.09.2023	6 Months ended 30.09.2024	ended	Year ended 31.03.2024			3 Months ended 30.09.2024	3 Months ended 30.06.2024	3 Months ended 30.09.2023	6 Months ended 30.09.2024	6 Months ended 30.09.2023	Year ended 31.03.2024
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
10,950.77	10,946.34	11,291.05	21,897.11	21,514.48	51,977.00	1	Total Revenue from Operations	11,354.59	11,349.61	11,745.81	22,704.20	22,428.13	53,843.37
(175.54)	(719.23)	326.86	(894.77)	(363.57)	3,395.97	2	Profit/ (Loss) before exceptional items and tax	(182.31)	(721.44)	410.10	(903.75)	(62.30)	3,839.02
(175.54)	(719.23)	304.43	(894.77)	(309.05)	3,450.49	3	Profit/ (Loss) before tax	(182.31)	(721.44)	410.10	(903.75)	69.26	3,970.58
(387.40)	(536.56)	241.30	(923.96)	(342.36)	2,813.72	4	Net Profit for the period	(402.98)	(544.84)	340.00	(947.82)	18.72	3,298.21
(383.93)	(551.73)	255.41	(935.66)	(371.75)	2,739.18	5	Total comprehensive income for the period	(330.44)	(576.57)	345.36	(907.01)	(42.06)	3,193.33
4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	6	Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10)	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04
3-					72,118.74	7	Other equity	1					72,358.79
						8	Earnings per Share (EPS) (of ₹ 10 each)						
(0.81)	(1.13)	0.51	(1.94)	(0.72)	5.89	a)	Basic Rs.	(0.85)	(1.14)	0.71	(1.99)	0.04	6.92
(0.81)	(1.13)	0.51	(1.94)	(0.72)	5.89	b)	Diluted Rs.	(0.85)	(1.14)	0.71	(1.99)	0.04	6.92

Notes:

Place : Mumbai

Date: November 12, 2024

- 1. The above is an extract of the detailed format for the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website viz. www.enil.co.in
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2024
- 3. Exceptional items consist of: During the year ended March 31, 2024, the Ministry of Information Affairs, Government of Bahrain declared the results of the frequency bidding and the Company was awarded the license to operate the Entertainment Radio Channel Frequency for a period of five years. Accordingly, the Company in June 2023 recorded a partial reversal of excess provision for onerous liabilities (net of impairment on investment) of ₹ 76.95 lakhs and presented the same as an Exceptional item. As of September 30, 2023, the Company carried out the recoverability assessment of loan amounting to ₹ 154.00 lakhs (given for payments in relation to license fees for Bahrain) and made an additional provision for impairment of ₹ 22.43 lakhs (after recording reversal of remaining provision towards onerous liabilities) on such loans, thereby, on a net basis, this had resulted in a write back of ₹ 54.52 lakhs for the year ended March 31, 2024.

Chairman DIN: 00003962

Bombay Dyeing

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

(CIN: L17120MH1879PLC000037)

Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001

Contact Details: E-mail: grievance_redressal_cell@bombaydyeing.com; Phone: (91) (22) 66620000; Website: www.bombaydyeing.com

Extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2024

Standalone

(₹ in Crore)

Consolidated

Vineet Jain

 Sr.			Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
No	Particulars	September 30, 2024 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	September 30, 2024 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	410.15	473.10	457.12	883.25	961.42	1,799.42	410.15	473.10	457.12	883.25	961.42	1,799.42
2	Net Profit/(Loss) for the period (before share of profit of associates and exceptional items)	(28.25)	20.41	(123.99)	(7.84)	(236.85)	(295.97)	(28.25)	20.41	(123.99)	(7.84)	(236.85)	(295.97)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	473.74	20.41	(58.66)	494.15	(171.52)	3,649.90	473.87	20.48	(58.61)	494.35	(171.44)	3,650.09
4	Net Profit / (Loss) for the period from continuing operations after tax	392.88	15.47	(52.05)	408.35	(171.89)	2,948.42	393.01	15.54	(52.00)	408.55	(171.81)	2,948.61
5	Net Profit / (Loss) for the period from discontinued operations after tax	-	-	-	-	-	-	0.01	-	0.01	0.01	0.01	0.02
6	Net Profit/(Loss) for the period after tax	392.88	15.47	(52.05)	408.35	(171.89)	2,948.42	393.02	15.54	(51.99)	408.56	(171.80)	2,948.63
7	Other comprehensive income (net of tax)												
Ш	(i) Items that will not be reclassified to profit or loss	158.11	89.09	61.06	247.20	109.01	175.83	158.07	89.09	61.02	247.16	108.97	175.76
Ш	(ii) Items that will be reclassified to profit or loss	(0.35)	3.95	-	3.60	-	(4.38)	4.18	3.95	-	3.60	-	(4.38)
8	Total comprehensive income for the Period	550.64	108.51	9.01	659.15	(62.88)	3,119.87	555.27	108.58	9.03	659.32	(62.83)	3,120.01
9	Paid-up Equity Share Capital(Face value per share: ₹ 2)	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31	41.31
10	Other Equity						1,804.92						1,832.65
11	Earnings per share (of ₹ 2 each) (Not Annualised)												
	(from continuing and discontinued operations)												
	(a) Basic (₹)	19.02	0.75	(2.52)	19.77	(8.32)	142.76	19.03	0.75	(2.52)	19.78	(8.32)	142.77
	(b) Diluted (₹)	19.02	0.75	(2.52)	19.77	(8.32)	142.76	19.03	0.75	(2.52)	19.78	(8.32)	142.77

The above is an extract of the detailed format of quarterly financial results are available on the stock exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.bombaydyeing.com Notes:

- The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 12, 2024. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. The unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2024 have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- In terms of Ind AS 115 on "Revenue from Contract with Customers", Revenue from present real estate project of ICC Towers (ICC One and Two) is recognised 'at a point in time', that is, upon receipt of Occupancy Certificate. Occupancy Certificates for the first phase, second phase, third phase, fourth phase and fifth phase were received during the year ended March 31, 2020, March 31, 2023 and March 31, 2024, respectively. Revenue includes net income arising on cancellation of contracts on non-fulfilment of payment terms by customers, if any.
- Since the nature of real estate activities being carried out by the Company is such that profits/losses from transactions of such activities, do not necessarily accrue evenly over the year, results of a quarter may not be representative of profits/ losses for the year. Changes in inventories of Finished Goods, Stock-in-trade and Work-in-progress is arrived at after write down of inventories to net realisable value by ₹ 14.92 crores during the quarter and half year ended September 30, 2024, respectively.
- Exceptional Items for the quarter and half year ended September 30, 2024 include the following:
- ₹513.91 crores represents profit on sale of Land (net of Land and land improvements and direct related expenses) to Goisu Realty Private Ltd in Phase-II. The receipt of consideration of ₹537.78 crores, includes ₹96.91 crores as additional consideration towards sale of Land in Phase-I (realised upon completion of the conditions precedent in Phase-II).
- Provision towards litigated matters of ₹ 11.92 crores, pertaining to Real Estate. Income tax expenses (Current Tax and/or Deferred Tax) for the interim period is recognised on the pre-tax income (or loss) using the separate tax rate that would be applicable on expected total annual income for each category of income ("effective annual tax rate"). For
- the purpose of recognising income tax expenses, the tax or reversal thereof on any income of non-recurring nature ("one-off items") is considered when they occur and the tax effect of such 'one-off' items is not included in the effective annual tax rate. In terms of Section 115BAA of the Income-tax Act, 1961, the Company has opted for paying income tax at reduced rates as per the provisions/conditions defined in the said section (New Tax regime) with effect from March 31, 2024 and accordingly, the current tax and deferred tax assets and liabilities are provided at the rates given under the New Tax regime. Amounts accrued for income tax expense, including any reversal of deferred tax asset which would not be recoverable, in one interim period may have to be adjusted in subsequent interim period of that financial year, if the estimate of the annual effective income tax rate changes. Foreign Subsidiary, PT Five Star Textile Indonesia (PTFS) is included in consolidated results and consolidated results and consolidated segment assets and consolidated results and consolidated segment assets.
- Sale and Discontinued Operations'. On July 18, 2024, the Company executed the Share Purchase, Subscription and Shareholder's Agreement ("SPPSA") along with the Power Purchase Agreement ("Transaction Documents") to acquire up to 26% equity stake in one or more tranches in AMP Energy C&I Twenty Seven Private Limited (a wholly owned subsidiary of AMP Energy C & I Private Limited), for setting up captive solar power project in Maharashtra. During the quarter ended September 30, 2024, as part of the first tranche, the Company has acquired
- 2.600 shares of ₹ 10/- each of AMP Energy C&I Twenty Seven Private Limited from AMP Energy C&I Private Limited. The share acquisition under second tranche, which involves the subscription of 49,47,400 equity shares of ₹ 10/- each, is under process. The Securities and Exchange Board of India (SEBI) passed an order dated October 21, 2022 pursuant to a show cause notice dated June 11, 2021 ("SEBI Order"). The SEBI order makes certain observations inter alia on alleged inflation of revenue and profits by the Company in Financial Statements for the period from FY 2011-12 to 2017-18 and non-disclosure of material transactions, on the basis of SEBI's interpretation of MoUs executed by the Company with Scal Services Limited. The SEBI order, inter alia, imposes penalty of ₹ 2.25 Crore on the Company, restrains the Company from accessing securities market for a period of 2 years, imposes penalties and restrictions on two of its present directors from accessing / being associated with securities market, including being a Director and Key Managerial Personnel
- of any listed entity, for a period of one year. The SEBI Order also categorically and positively finds that there was no diversion or misutilization or siphoning of assets of the Company, and no unfair gain was made or loss inflicted by reason of the violation alleged. The Company states that the Financial Statements from FY 2011-12 to FY 2017-18 were validly prepared, reviewed by the Audit Committee, approved by the Statutory Auditors and adopted by the Shareholders in each of the relevant years. The Company is firm in its view that all transactions were entirely legitimate and in compliance with law and applicable Accounting Standards.
- The Company had filed an appeal with Securities Appellate Tribunal (SAT) against the aforesaid SEBI Order on November 10, 2022. The hearing on the subject matter is underway and the final order will be issued post conclusion of hearings in due course.

FOR THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

NUSLI N. WADIA CHAIRMAN (DIN-00015731)

Mumbai: November 12, 2024

Shree Digvijay Cement Company Limited Regd. Office: Digvijaygram 361140 (Gujarat)

Phone: 0288-2344272-75 Fax: 0288-2344092, Email: investors.sdccl@digvijaycement.com CIN: L26940GJ1944PLC000749, Website: www.digvijaycement.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024

(Rs. in lakhs) Standalone Consolidated Particulars Quarter ended Six Months Ended Six Months Ended Year Ended Quarter ended **Year Ended** 30/09/2023 30/09/2024 30/09/2023 30/09/2024 30/09/2023 30/09/2024 30/06/2024 30/09/2024 30/09/2023 31/03/2024 30/06/2024 31/03/2024 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 18,561.83 32,498.62 14,602.33 17,900.76 18,571.94 32,503.09 38,044.31 Total income from operations (net) 14,601,14 17,897.48 38,019.74 80,097.34 80,144.61 Profit / (loss) for the period (before tax) 74.43 1,502.46 1,044.83 1,576.89 3,326.46 11,820.67 74.30 1,502.48 1,045,29 1,576.78 3,328.33 11,824,21 1,127.23 739.32 1,166.84 2,463.27 8,775.71 39.48 1,127.25 739.78 2,465.14 Profit / (loss) for the period 39.61 1,166.73 8,778.36 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] (18.40)1,101.87 682.89 1,083.47 2,403.47 8,763.57 (18.53)1,101.89 683.35 1,083.36 2,405.34 8,766.22 14,740.75 14,677.10 14,740.75 14,740.75 14,677.10 Equity Share Capital 14,740.75 14,740.75 14,677.10 14,740.75 14,677.10 14,740.75 14,740.75 Other equity excluding revalution reserves 23,379.91 23,414.66 Earnings Per share (of Rs. 10/- each) (not annualised) Basic earning per Share (In Rs.) 0.03 0.76 0.51 0.79 1.70 6.01 0.03 0.76 0.51 0.79 1.70 6.01 Diluted earning per Share (In Rs.) 0.76 0.50 1.67 0.03 0.50 0.79 1.67 0.03 0.79 6.00 0.76 6.00

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Statement of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The

detailed format of the standalone and consolidated statement of financial results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and at company's website at www.digvijaycement.com For Shree Digvijay Cement Company Limited

> Krishna kumar Ramanujan **CEO & Managing Director**

Place: Digvijaygram Date: November 13, 2024

financialexp.epapr.in

(DIN: 10412896)

सिंधुची आगेकूच; लक्ष्य पराभृत



कुमामोतो : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पीव्ही सिंधूने कुमामोतो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजयाची नोंद केली. त्याच वेळी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या लक्ष्य सेनला हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

सिंधने थायलंडच्या बसानन ओंगबामरुंगफानवर २१-१२, २१-८ असा विजय नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळकरत बुसाननवर दडपण निर्माण केले. सामन्यातील पहिला गेम सहज जिंकत आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने आपली हीच लय कायम राखत गेमसह सामना जिंकला. पुढच्या फेरीत सिंधूसमोर कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली, लक्ष्य मलेशियाच्या लियोंग जून हाओकडून २२-२०, १७-२१, १६-२१ असा पराभृत झाला.

स्मिथचा बचाव भेदण्यासाठी सज्ज!

आगामी मालिकेत यशस्वी कामगिरीचा अनुभवी फिरकीपटू अश्विनला विश्वास

10

DRENTIL

असते. त्याची खेळण्याची शैली आणि तंत्र

इतर फलंदाजांपेक्षा वेगळे आहे. केवळ

स्टीव्ह स्मिथची फिरकीविरुद्ध धावा करण्यासाठी मार्ग शोधून काढला आहे. मात्र वर्षानवर्षे मीसदा त्याच्या फलंदाजीचा अभ्यास केला असून त्याचा बचाव कसा भेदायचा, हे मला माहीत झाले आहे. त्यामळे आगामी मालिकेत आहं. त्यामुळ आगामा मालिकत त्याच्यातिरुद्ध यशस्वी कामगिरीचा मला विश्वास आहे, असे वक्तत्र्य भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेत अश्विन . आणि स्मिथ यांच्यातील द्वंद्व णडण्यासारखे असेल. आयपीएल'मध्ये रायझिंग पुणे सपरजायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून अश्विन व स्मिथ यापूर्वी एकत्र खेळले आहेत. स्मिथला नेटसमध्ये गोलंदाजी केल्याने त्याच्या योजनांचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याचे अश्विन म्हणाला.

''स्मिथ फिरकीविरुद्ध कसा खेळणार हे पाहणे नेहमीच रंजक

सरावाला सुरुवात..

 आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेसाठी ाशांभा बाहर-गावरकर करडेक करोता मात्रकराठा भारतीय रेघाम देघाचाल पुरुवात केली आहे. भारतीय रेघाम बुधवारी पर्याचा बुधवारी पर्याचा 'वॅका' स्टेडियममध्ये सराव सत्र झाले. या सन्त्रात अश्विन, विराट कोहली, जरफीत बुभरा, रवींद्र जडेंजा, केएल राहुल, बशरची जैस्याल आणि शुक्रमन गिल अशा सर्वच आघाडीच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

> कर्णधार रोहित शर्माबाबत संक्षम कायम असन तो अजुनही मुंबईत आहे. त्याने नवी मुंबईट्या रिलायन्स कॉपेरिट पार्क येथे बुधवारी सराव केला. मात्र, तो ऑस्ट्रेलियासाठी कधी रचाना होणार आणि २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही

● दरम्यान, भारतीय संघ शुक्रवार ते रविवार या कालावधीत भारत 'अ' संघाविरुद्ध सराव करणार आहे. हा सराव पाहण्याची अगदी 'वेंका' स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मदाऱ्यांनाही परवानणी नसूल्यावा ऑस्ट्रेलियातील प्रसारमध्यमांचा दावा होता. मात्र, भारतीय संघाने आपले सराव प्रसारनाथ्यनाथा तुर्धा हाता. नाम, नारताथ तथान जावण सर सम्म केवळ या कर्मचाऱ्यांसाठी नाही, तर चाहत्यांसाठीही खुले केले आहे. त्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून हा सराव पाहता येणार आहे.

आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याची खेळण्याची श्रीलीही वेगळी आहे. त्यामुळे त्याला गोलंदा्जी करणे है आव्यान असते. मात्र आरका असत. मात्र, 'आयपीएल'मध्ये आम्ही यापूर्वी एकत्रित खेळल्याने मला नेट्समध्ये त्याच्याविरुद्ध गोलंद्वाजी करण्याची संधी भिळाली. त्यामुळे तो कसा विचार करतो, एखाद्या गोलंदाजाविरुद्ध खेळण्यासाठी कशी तसारी करतो हे कळले. याचा मला निष्टिचतपणे फायदा झाला आहे. पूर्वी त्याचा बचाव भेदणे मला अवघड जायचे, परंतु आता मला युवती ठाऊक झाली आहे. त्यामुळे त्याला रोखण्याचा मला विष्रवास आहे

स्टीव्ह स्मिथ खूप

हुशार आहे. प्रतिस्पर्ध्यावर दडपण

तिलकचे दमदार शतकः अभिषेकचाही झंझावात

. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक आणि त्याला अभिषेक शर्माची मिळालेली झंझावाती साथ यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने षटकांत ६ बाद २१९ अशी मोठी धावसंख्या उभारली. 'आवर्पाएल'मध्ये मुंबई इंडियन्सचे

प्रतिनिधित्व करणाऱ्या तिलकने ५६ चेंडूंत नाबाद १०७ धावा फटकावल्या. तसेच गेल्या काही सामन्यांपासून धावांसाठी झगडत असलेल्या अभिषेकने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेताना २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. तिलक आणि आतपकाजा कला. ।तलक आण अभिषेक यांनी मिळून दुसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूंत १०७ घावांची भागीदारी रचली. त्यामुळे संजू सॅमसनला (०) डावाच्या दुसऱ्या चेंडूवर गमावल्यानंतरही भारताला



२२० धावांसमीप पोहोचता आले पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करमने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण विले. तिलक, अभिषेक आणि पदापंणवीर रमणदीप सिंग (६ चेंडूंत १५) वगळता भारतीय फलंदाजांना धावांचा वेग राखता आला नाही. आफ्रिकेकडून औंडले सिमेलेन (२/३४) आणि केशव महाराज (२/३६) यांनी चांगली गोलंदाजी

फिरकाच नाहा, तर वगवान गोलंदाजांविरुद्धहो तो वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतो. मात्र, विशेषतः फिरकीविरुद्ध खेळताना तो अचूक गोजनेसह खेळपट्टीवर उतरतो. त्याने भरपूर

फिरकीच नाही. तर

गंभीरकडून हीच अपेक्षा! कोहलीवरील वक्तव्याचा विपर्यास केल्याचे पॉन्टिंगचे प्रत्युत्तर

मेलवर्न : भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्टेलिया दौऱ्याच्या पार्श्वभमीवर मी विराट कोहलीच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली, त्यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. गौतम गंभीरने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मात्र. मला याचे आश्चर्य वाटले कला, मात्र, मला वाच आष्ट्रचव वाटल नाही, गंभीरचा स्वभाव मला टाऊक आहे, त्याच्याकडून चापेक्षा वेगळी अपेक्षाही नाही, असे प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने दिले.

न्यमापुरा. ऑस्ट्रेलिया टीम ब्हटले की मैदानाबाहेरील शाब्दिक चकमकी या नव्या नाहीत. या वेळी प्रशिक्षक आणि माजी कर्णधारांमध्ये दौऱ्यापूर्वी शाब्दिक चकमको उडु लागल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी कोहलीला सूर न गवसणे हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे पॉन्टिंग काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. अलौकिक गुणवत्ता असलेल्या कोहलीला गेल्या



पाच वर्षांत केवळ दोन शतके करता आली आहेत. अन्य एखादा फलंदाज असता तर त्याला संघात स्थानही

असता तर त्याला सम्रात स्थानहा मिळाले नसते, अशी टिप्पणीक्षी पॉन्टिंगने केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा मुख्य प्रशिक्षक गृंभीरने पॉन्टिंगच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. पॉन्टिंगने ऑस्ट्रेलिया संघाबाबत विचार करावा. त्याने भारतीय किकेटची काळजी करण्याची गरज नाही, अशी टिप्पणी गंभीरने केली

होती. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल ज्ञाल्यानंतर पॉन्टिंगने आयसीसी 'ला दिलेल्या मुलाखतीत गंभीरला प्रत्युत्तर दिले.

कॅपिटल्स संघात ासताना मी गंभीरला मार्गदर्शन केले आहे. त्याचा स्वभावच मुळात आक्रमक आणि संतापी आहे. त्यामुळे गंभीरच्या टिप्पणीबदल आश्चर्य वाटले नाही. त्याच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही नाही,'' असे पॉन्टिंग म्हणाला.

''मी कोहलीच्या एकूण कामगिरीबद्दल बोललो होतो. भारतीय क्रिकेटबहल काहीच मत व्यक्त केले नव्हते. फलंदाज म्हणून कोहली सध्या वाईट काळातून जात आहे असे मी म्हटले होते. त्याच वेळी यातून बाहेर पडण्याची क्षमताही त्याच्यात आहे असे सकारात्मक वक्तव्यही मी केले होते. माझा काहीच वाईट हेतू नव्हता,' असेही पॉन्टिंगने नमूद केले.

मोहित अवस्थीचा प्रभावी मारा

पहिल्या दिवसअखेर सेनादलाच्या ६ बाद १९२ धावा

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीच्या (२/३३) प्रभावी माऱ्यामळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारपासून सुरू झालेल्या सामन्यात मुंबईने सेनादलाला ६ बाद इतिहास विभागत मुज्यन समान्यताला दे जाव १९२ धावांवर मर्यादित ठेवले. पहिल्या दिवशी ६४ षटकांचाच खेळ शक्य झाला. मैदान ओले असल्याने सामना सुरू होण्यास

सरावही केलेला असतो. त्यामुळे त्याला रोखणे हे आव्हान असते, परंतु वर्षानुवर्षे

ऱ्याच्या फलंदाजीचा अभ्यास केल्यानंतर

आणि सातत्याने त्याला गोलंदाजी केल्यानंतर, त्याचा बचाव कसा भेदायचा हे मला ठाऊक झाले आहे,'' असे अध्विनने

एका मुलाखतीत सांगितले.

मदान आल असल्यान सामना सुरू हाण्यास विलंब झाला. सकाळी ९.३० च्या नियोजित वेळेऐवजी १०.४५ वाजता पहिल्या सजाला सुरुवात झाली. वेगवान गोलंबाजांना पूरक अझा खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात यष्टिरक्षक आकाश आनंदला प्रथमश्रेणी पदार्पणाची संधी मिळाली.

सेनादलाची सुरुवात चांगली झाली नाही. अंशुल गुप्ता (४) आणि रवी चौहान (४) हे लवकर माधारी परतल्याने सेनादलाची २ बाद १९ अशी स्थिती झाली. अंशुलला मोहित अवस्थी, तर चौहानला रणजी पदार्पण करणाऱ्या जुनेद खानने बाद केले. यानंतर मैदानात आलेल्या अर्जुन शर्मालाही (७) मोहितने झटपट माघारी धाडले. कर्णधार रजत



''दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे या संघांकडून आम्ही एकत्रित खेळलो आहे. तो

कसा सराव करतो आणि त्याला फिरकीविरुद्ध कशाप्रकारे फलंदाजी करायला आवडते, हे मला ठाऊक झाले

आहे. याचा निश्चितपणे मला फायदा होत आहे,'' असेही अश्विन म्हणाला.

संक्षिप्त धावफलक

• सेनादल (पहिला डाव) : ६४ षटकांत ६ बाद १९२ (मीहित अहलावत ७६, शुभम रोहिल्ला ५६, रजत पालिवाल ३९, मोहित अवस्थी २/३३, शम्स मुलानी १/३५, हिमांशू सिंह १/३७).

पालिवाल (४१ चेंडूंत ३१) आणि शुभम रोहिल्ला (१८३ चेंडूंत ५६) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी शार्दूल ठाकूरने पालिवालला बाद करत सेनादलला चौथा धक्का दिला. यानंतर सेनादलाच्या रोहिल्ला आणि मोहित अहलावत (१०५ चेंडूंत ७६) यांनी मुंबईच्या गोलंदाजांना कडवी झुंज दिली. त्यांच्यात पाचव्या गड्यासाठी ११० धावांची शानदार भागीदारी ज्ञाली.

बायर क्रॉपसायन्स लिमिटेड

सीआवएन : L24210MH1958PLC011173 **नोंदणीकृत कार्यालय :** बायर हाऊस, सेन्ट्रल ॲव्हेन्यू, हिरानंदानी इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०७. **टेलि. कः** : ०२२-२५३१ १२३४; **फॅक्स कः** : ०२२-२५४५ ५०६३ साइट : www.bayer.in; ई-मेल : ir_bcsl@bayer.co



सूचना - अंतरिम लाभांशाची घोषणा व अभिलेख तारखेबाबत सूचना

याद्वारा सूचना देण्यात येते की, बायर क्रॉपसायन्स लिमिटेडच्या (''कंपनी'') संचालक मंडळाने त्यांच्या बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या मंडळाच्या सभेमध्ये कंपनीच्या सामान्य भागधारकांकरिता प्रति भाग रु. ९०/-चा अंतरिम लाभांश घोषित केला आहे.

याअधिक याद्वारा पुढील सूचना देण्यात येते की, कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्य अनसार, मंडळाने वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता कंपनीच्या सामान्य भागांवरील अंतरिम लाभांशाच्य प्रदानाच्या प्रयोजनार्थ मंगळचार, २६ नोव्हेंबर, २०२४ ही अभिलेख तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांशाचे प्रदान अशा सदस्यांना. ज्यांची नावे अभिलेख तारीख म्हणजेच मंगळवार. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजीप्रमाणे सामान्य भागधारक म्हणून कंपनीच्या सदस्यांच्या नोंदवहीत आलेली आहेत आणि डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेल्या भागांच्या बाबतीत या हेतुप्रीत्वर्थ डिपॉझिटरीजद्वारा सादर केलेल्या तपशिलानुसार सदर तारखेदिवशी कामकाज संपताच सामान्य भागांच्य लाभाधिकारीकडे आलेली आहेत, बुधवार, ११ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

गागधारकांनी नोंद घ्यावी की, अंतरिम लाभांशाचे प्रदान अशा भागधारकांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत करण्यात येणार आहे. ज्यांनी त्यांचा बँक अकारून्ट तपशील अपडेट केलेला आहे. लाभांशाच्य गाप्तीबाबत विलंब टाळण्याकरिता, भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या डीपी'जकडे त्यांचा बँक अकाऊन्ट तपशील अपडेट टेवावा. प्रत्यक्ष स्यरूपत भाग असलेल्या सदस्यांकरिता, सेबीने तिच्या दिनांकित ०२ नोव्हेंबर, २०२१ सक्युंलरद्वारा पॅन, केवायसी तपशील आणि नामनिर्देशनाची नोंदणी अनिवार्य केळी आहे. त्यामुळे, ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी फॉर्म आवएसआर-१ व अन्य ळागू फॉर्म्सद्वारा कंपनीचे र्राजस्ट्रार ऑण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट, लिंक इन्टाइम इंडिया प्रायब्देट लिमिटेडकडे बैंक तपशील व नामनिर्देशन समाविष्ट त्यांचा पॅन, केवायसी तपशील साहर करावा, प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या गावतीत इन्व्हेस्टर सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म्स www.bayer.in यावर उपलब्ध आहेत

भागधारकांनी नोंद घ्यावी की, वित्त कायदा, २०२०च्या अनुसार, लाभांशाचे उत्पन्न ०१ एप्रिल २०२० च्या प्रभावापासून भागधारकांच्या हाती करयोग्य असणार आहे आणि कंपनीला वेळोवेळी अधिसुचित केल्यानुसार विहित दरात (अधिक लागु उपकर व अधिभार) भागधारकांना प्रदान केलेल्या लामांशामधून डिडक्ट टॅक्स अंट सोसं (टीडीएस) करणे आवरयक आहे. भागधारकांच्या विविध प्रवर्गांकरिता लागू टीडीएस दरासंबंधित माहिती आणि आवश्यक असणारी कागदपत्रे vww.bayer.in यावर इन्व्हेस्टर सेक्शनअंतर्गत उपलब्ध आहेत. भागधारकांना विनंती करण्या येते की, त्यांनी लाभांशाच्या प्रदानावरील अचक टीडीएस वजात करणे कंपनीला सक्षम होण्याकरिता मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी किंवा तत्पूर्वी dividend.india@bayer.com याव ई-मेलमार्फत सर्व बाबतीत पूर्ण असलेली आवश्यक कागदपत्रे पाठवावीत.

> बायर कॉपसायन्स लिमिटेडकरिता स्वाक्षरी /

तारीखः १४ नोव्हेंबर, २०२४

भारती शेट्टी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(₹in Lakhs

DIN: 00003962

महिला हॉकी संघाची आज थायलंडशी गाठ

राजगीर (बिहार): भारतीय महिला संघ आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजयी सातत्य राखण्यास उत्सुक आहे. भारताची गुरुवारी थायलंडशी लढत होणार असून सलग तिसरा विजय नोंदवून पहिल्या चारांत स्थान भक्कम करण्याचा त्यांचा मानस असेल.

स्पर्धेत आतापर्यंच भारत आणि

संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र, चीनचा गोलफरक २०, तर भारताचा गोलफरक ५ आहे. त्यामुळे चीनचा संघ सध्या आघाडीवर आहे. जपान तिसऱ्या, तर कोरिया चौथ्या

■ वेळ : सार्य. ४.४९ वा. ■ थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन-१

Place : Mumbai Date : November 12, 2024

पार्थिवला दुहेरी जबाबदारी

नवी दिल्ली : 'आयपीएल'च्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्स संघाने भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलला फलंदाजी आणि साहाच्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरासह मिळून तो काम करेल. असे टायटन्स फ्राँचायज्ञीकडन बुधवारी सांगण्यात आले.

मुंबईचा आयुष भारताच्या युवा संघात

नवी दिल्ली : मुंबईचा सलामीवीर आयुष म्हात्रेला युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक स्पर्धसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सध्याच्या रणजी

हंगामात आयुषने पदार्पण केले आणि दुसऱ्याच सामन्यात शतकही इाळकावले. युवा आशिया प् चषकासाठी मोहम्मद अमानकडे भारताचे नेतत्व सोपविण्यात आले आहे.

३० नोव्हेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी

३० नाव्हवरला पारपारक प्रातस्पद्म पाकिस्तानंबरुढ करेल. • संव : मोहम्मर अमान (कर्णधार), अनुष्य महात्रे, वैभव सूर्ववंशी, किरण चोरमाळे (उपकर्णधार), ग्रणव पंत, हरवंश सिंह पंगालिया (यष्टिरक्षक), अनुराग कावडे (यष्टिरक्षक), सी आंद्रे सिद्धार्थ, हार्दिक राज, मोहम्मद एनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युद्धजीत गुहा,

भारतीय युवा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात चेतन शर्मा, निखिल कुमार.

नोदिखेक आघाडीवरः कार्लसन दुसरा

कोलकाता : उझबेकिस्तानचा युवा ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोवने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अतिजलद् प्रकारात दमदार सुरुवात करताना पहिल्या दिवस अखेर आघाडी करताना पहल्ला दिवस्वस्वस्व आधाडा मिळवली. नोदिरबेकने तीन लढतींत मिळून २,५ गुणांची कमाई केली. त्याने दुसऱ्या फेरीत व्हिन्सेंट केमेरला, तर तिसऱ्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदला नुमवले. त्याआधी पहिल्या फेरीत त्याने डॉनिल डुबोव्हविरुद्ध बरोबरीची नोंद केली.

विश्वातील अव्वल बुद्धिबळपट् मॅग्नस कार्लसनने पहिल्या दोन फेऱ्यांत अनक्रमे प्रज्ञानंद आणि निहाल सरीन यांच्याविरुद्ध बरोबरी नोंदवली. त्यानंत तिसऱ्या फेरीत त्याने विदित गुजराथीक विजय मिळवला, त्यामळे दिवस अखेर तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर होता. कार्लसन आणि भारताचा एस. एल.

कालसन् आणि भारताचा एस. एल. नारायणन यांचे समान दोन गुण आहेत. महिलांमध्ये भारताच्या वंतिका अम्रवालने चमक दाखवली. अलेक्सांड्रा गोर्याचिकना आणि कॅटरिना लायनो यांच्यासह वंतिका संयक्तपणे आघाडीवर होती. तिचींच्याही खात्यावर समान दोन गुण आहेत

Entertainment Network (India) Limited
Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.
Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in
Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024

		Standalo	ne					Consolidated					
3 Months ended 30.09.2024	3 Months ended 30.06.2024	3 Months ended 30.09.2023	ended	6 Months ended 30.09.2023	Year ended 31.03.2024			3 Months ended 30.09.2024	3 Months ended 30.06.2024	3 Months ended 30.09.2023	6 Months ended 30.09.2024	6 Months ended 30.09.2023	Year ended 31.03.2024
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
10,950.77	10,946.34	11,291.05	21,897.11	21,514.48	51,977.00	1	Total Revenue from Operations	11,354.59	11,349.61	11,745.81	22,704.20	22,428.13	53,843.37
(175.54)	(719.23)	326.86	(894.77)	(363.57)	3,395.97	2	Profit/ (Loss) before exceptional items and tax	(182.31)	(721.44)	410.10	(903.75)	(62.30)	3,839.02
(175.54)	(719.23)	304.43	(894.77)	(309.05)	3,450.49	3	Profit/ (Loss) before tax	(182.31)	(721.44)	410.10	(903.75)	69.26	3,970.58
(387.40)	(536.56)	241.30	(923.96)	(342.36)	2,813.72	4	Net Profit for the period	(402.98)	(544.84)	340.00	(947.82)	18.72	3,298.21
(383.93)	(551.73)	255.41	(935.66)	(371.75)	2,739.18	5	Total comprehensive income for the period	(330.44)	(576.57)	345.36	(907.01)	(42.06)	3,193.33
4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	6	Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10)	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04
					72,118.74	7	Other equity						72,358.79
						8	Earnings per Share (EPS) (of ₹ 10 each)						
(0.81)	(1.13)	0.51	(1.94)	(0.72)	5.89	a)	Basic Rs.	(0.85)	(1.14)	0.71	(1.99)	0.04	6.92
(0.81)	(1.13)	0.51	(1.94)	(0.72)	5.89	b)	Diluted Rs.	(0.85)	(1.14)	0.71	(1.99)	0.04	6.92
Noton:													

Notes:

1. The above is an extract of the detailed format for the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and awn. beaindia.com and also on the Company's website viz. www.enli.co.in

2. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2024

3. Exceptional items consist of: During the year ended March 31, 2024, the Ministry of Information Affairs, Government of Bahraini Aciderated the results of the frequency bidding and the Company was awarded the license to operate the Entertainment Radio Channel Frequency for a period of five years. Accordingly, the Company in June 2023 recently approved a partial reverses of excess provision for one rous liabilities (net of impairment on investment) of 7 (5.95) lakhs and presented the same as an Exceptional item. As of September 30, 2023, the Company carried out the recoverability assessment of loan amounting to ₹ 154.00 lakhs (given for payments in relation to license fees for Bahrain) and made an additional provision for impairment of ₹ 22.43 lakhs (after recording reversal of remaining provision towards onerous liabilities) on such loans, thereby, on a net basis, this had resulted in a write back of ₹ 54.52 lakhs for the year ended March 31, 2024.

माने कार्याना : सर्ट दे हेल १६८, देरीलं १६९एम १६९ माने १६ दे हेल १६८, देरीलं १६९एम प्रीला, माने माने पृक्ष २००१० १९ एक १९ वर्ग २०१२ २०१६ १९ माने १६९ माने १६९ १९ माने १९ माने